

मुद्रा ९.९.२

१८७

अनुसूचित जाती जमाती आयोग
स्थापन करणेल्याबत...

१८

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय, सांख्यिकीय कापेच विरोध संकल्पना विभाग,

शासन नियंत्रण क्र. रामा.आ. २००३/प्र.क्र. १७५/माहिनी-

पंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०२२

दिनांक १ मार्च, २००५

प्रस्तावना राज्य शासनाने २००३-२००४ कालाता, सामाजिक न्याय संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्प भाद्र केलेला आहे. राज्य शासनाच्या नवीन अर्थसंकल्पात वाही संकल्पना आणि विविध विभागांशी संबंधित अशा उदा सामाजिक जबाबदारी, सामाजिक न्याय नियंत्रण, सामाजिक वित्तनिक सूचा. इ. अंतर्गत आहेत. या सर्व योजनांचा विविध विभागांशी संबंध आहे. मुऱ्णून त्यावर सर्व विभागांवरी समन्वय साधून योजनांची अंतर्वर्तनावणी करणे क्रमग्राह्य आहे. सदर काम हे व्यापक आणि अल्पत घडत्याचे आहे. याकरीत समर्पित अशा प्रभावी आणि सक्षम यंत्रणेची आवश्यकता आहे. अर्थसंकल्पात नवीन संकल्पना वाखत वासेच सामाजिक न्यायाचे तत्व प्रभावीपणे राज्यालयाच्या मामुख्यातील महोदयानी अनुसूचित जाती/ जमाती आठोग नेम्येल्याबत दि. २५ जानेवारी २००३ राजी विधानसभा नघोषणा केलेली झोटी उपरोक्तप्रमाणे डृष्टिपूर्वी साध्य करण्यासाठी नवीन अधिनियमाला रेषां महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती/ जमाती उपयोग नियमांचे क्राप्याची बाब शासनाच्या विद्याप्रधीन राती.

शासन नियंत्रण :- अनुसूचित जाती जमाती समाजाच्या मागण्याच्या अनुपाने या समाजाच्या सम्बद्धीय यांची सामाजिक, गैरिजिक, अर्थिक इ. सांख्यिकीय राजकीय वगर संसाधितीचा अभ्यास करण्याच्या अनुंगाने शासनासम उपायांच्या सुचीवर्धयासाठी खालीलप्रमाणे एक आयोग गठात करण्यात येत आहे :-

१) अध्यक्ष १ पद

२) अशासकीय सदस्य ४ पदे

सदर आयोगाचे नांव "अनुसूचित जाती/ जमाती आयोग", असे राहील. सदर आयोगाचे उच्यालय हे जागेच्या उपलब्धानेनुसार शासन ठरविल त्वा ठिकाणी असेल.

या आयोगात अध्यक्ष आणि ४ अशासकीय सदस्य यांचा समावेश असेल. या अशासकीय सदस्यांचे ददनाम खालीलप्रमाणे असेल.

अ) सदस्य (विशी)

ब) सदस्य (सेवा)

क) सामाजिक ग आर्थिक विकास)

ड) सदस्य (नागरी हक्की)

३) सदर आयोग आयोग शासन पात समन्वय तथा कामकाळाचावत संपर्क सापेक्ष सापेक्ष शासनाचे प्रशासकीय नियंत्रण ठेण्यासाठी शासनाचे विभाग प्रमुख हे आयोगाचे पदासीध्य

सर्वत्र अहं नेमयै च तदनुरोध आहे. तजा खालीलप्रमाणे तीन शासकीय दिनांतरमध्ये आयोगाचे पदसिद्ध सदस्य असेही निर्णय.

अद्यापाच सचिव

सामाजिक न्यायास विभाग

ब) प्रान्तसचिव

अद्यवासी विकास विभाग

महाराष्ट्र महा मंत्रालय,

मुंबई राज्य, नुव्हू

आयोगाचे सदस्य उपर्युक्ती अशांकीय सदस्य यांचो नियुक्ती, त्यांचे वेतन आणि भत्ते तसेच सरल्याचे प्रश्नाखन व गते, त्याप्रित्यर्थ येणारा आषिक खर्च तसेच आयोगाच्या अधिकारी/अधिकारी नवाची येणारा खर्च कायीलयील/प्रवास खर्च याचा गोपवारा परिशिष्ट-अ मध्ये जोडला असून आयोगाचे अध्यक्ष, नादस्य आणि सचिव यांची मंशिप्राप्त उत्तीव्य परिशिष्ट-अ प्रमाण राहतील.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नंवाने,

~~सचिव~~

(द.क्य.कुमारदत्त)

ठप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

पोलीस मृत्यु संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई

मंचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सर्व विशेषीरु, मानवत्याण आणिकारी,

सर्व विशेष निलंहा समाजकल्याण अधिकारी,

निवड नसरी कौमावळ-३

प्रति,

प्रान्तसचिव, सामाजिक प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रान्तसचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई

यांचीप्राप्ती दर्शावाटी.

परिशिष्ट-अ

१. असांगाचे अध्यक्ष आणि अशासकिय सदस्य यांची नियुक्ती.

असांगाचे अध्यक्ष व अशासकिय सदस्य यांची नियुक्ती राज्य शासनाकडून करण्यात येईल.

जेव्हा व्यक्ती साक्षम आहेत आणि अनुसूचित जाती आणि जमाती वांना न्याय प्रदान करू शकतोल आणि जे भिन्नवर्गीय सेवा प्रदान करू शकतोल ताणि संचोटीयुक्त आहेत तर तोचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येईल.

(अ) सदस्य (विधी)

सदस्य (विधी) यांची नियुक्ती विधी तजांच्या संवर्गातून करण्यात येईल. या व्यक्तीला क्रिंगल मेंटर्स व विधी विषय शिकवण्याचा अनुभव तसेच कायद्यात सुधारणा करण्याबाबत आणि लेजिस्लेशन बाबताचा अनुभव असणे अपेक्षित आहे. अबाबतीते सरासाधारणपणी ३ व ५ बघोचा किमत अनुभव असावा.

(ब) सदस्य (सेवा)

सदस्य (सेवा) यांची नियुक्ती राज्य शासनाच्या सचिव दर्जाच्या सेवा निवृत्त अधिकाऱ्यांच्या प्रवर्गातून किंवा केंद्र शासनाच्या तत्सम दर्जाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या प्रवर्गातून करण्यात येईल.

(क) सदस्य (सामाजिक व आर्थिक विकास)

सदर सदस्याची नियुक्ती विद्यापीठ किंवा नामांकित अशासवैय संघटना यामधील अनुभव असणारी व्यक्ती असावी.

(ड) सदस्य (पी.सी.आर. आणि अत्याचार निवारण)

सदर सदस्याची नियुक्ती पोलीस महानिरीक्षक वा दर्जाचा सेवा निवृत्त अधिकाऱ्यांच्या आवाहाणापासून त्यांना सामाजिक न्याय प्रकरणे हाताळण्याचा चांगला अनुभव असावा.

(१) सदर ४ सदस्यांपैकी एक सदस्य स्त्री सदस्य असेल. तसेच या ४ सदस्यांपैकी १ सदरय इं अनुसूचित जमातीपैवारी आणि २ सदस्य अनुसूचित जातीपैकी असावत.

(२) आयोगाचा कालावधी हा ३ वर्षांचा असेल.

(३) पहिल्या दिड वर्षांपैरता अनुसूचित जातीच्या व्यक्तीची अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात येईल आणि तासंतर उर्वरित कालावधीसाठी अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात येईल.

२. अध्यक्ष आणि सदस्य यांचे वेतन आणि भत्ते.

(अ) आयोगात्ता अध्यक्षांना / महाराष्ट्र राज्याच्या संविधानाचे अनुज्ञेय असल्ला वेतन खात्र प्रतिमाह देण्यात येतील. अध्यक्षांची नियुक्ती द्वारा नायाधिशामध्यम निवड करून करण्यात आली रासेल तर त्याची त्रितीनशिंदी महाराष्ट्र बोर्डीसोबत (निवृत्तीवेतन) निवम १९८२ मधील नियम १५७ (र) नुसार करण्यात येईल.

(ब) अध्यक्षांना वेना भाडे नत्यावर निवास-स्थान देण्यात येईल.

(क) महाराष्ट्र इस्त्राच्या रचिवांना जे भत्ते, सुविधा आणि दौऱ्यावर असल्याचे जे प्रवास भत्ते अनुज्ञेय आहेत ते सर्व आयोगाच्या अध्यक्षांना अनुज्ञेय असतील.

३. अशासकीय सदस्यांचे मान इन व भत्ते

(अ) आयोगाते सदस्य यांना प्रतिमाह रु. १०,०००/- मालाई आणि महाराष्ट्र राज्याच्या संविधानाचे अनुज्ञेय असलेले भत्ते देण्यात येतील.

(ब) महाराष्ट्र राज्याच्या संविधानाचे ज्या सुविधांचे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व सुविधा या अशासकीय सदस्यांना उपलब्ध असतील.

(क) सदस्यांना संविधानाचे दर्जा असेल. तसेच राज्य शासनाच्या संविधानाचे दौऱ्यावर असताना जे प्रवास भत्ते अनुशेद आहेत तेही दर्जा अनुज्ञेय असतील.

परिशिष्ट-“व्या”

प्र० १४
७५

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती / जमाती आयोगाचे अध्यक्ष, सदस्य आणि सचिव
यांचा संस्थेपान कलंकावृत लीलप्रभाणे :-

१) वाढ क्षे :

- अ) लक्ष्मीमाळया बैठकीचे आयोगाचे प्रशंसिणे.
- ब) आयोगाच्यां विविध शिफारशी शासनास संवगत करणे.
- क) विक्रम योजनांच्या साध्याकडे लक्ष ठेवणे आणि त्यांचे मूल्यांमापन करणे.
- ड) अनुसूचित जाती / जमातीच्या विविध समस्यांबाबत राज्य शासनाशी संपर्क ठेवणे.
- इ) अनुसूचित जाती / जमातीच्या विकास योजनांबाबत वार्षिक अंदरसंवल्प तयार करणेचाचत शासनास सल्ला देणे.

२) आयोगाचे सोऽधव :

- अ) आयोगाचे प्रशासनाची य प्रमुख.
- ब) आयोगाच्या अधिकाऱ्यांचे सहाय्यने, आयोगास त्यांची कागे पार पाडणे.
- क) आयोगाच्या बैठकीसाठी कायदेशी (अजेह) तवार करणे आणि आयोगाच्या वर्ताने बैठक खोलविणे.
- ड) आयोगाच्या कायदेशी घाठविणे.
- इ) प्रशासनाची बाबी हाताढणे व अशा बाबीबदल योग्य ते आदेश पारीत करणे.
- फ) शासनाशी सादर करावयाचे टायोगाव विविध अहवाल अंतीम करणे.

३) सदस्य (विषयी)

- अ) आयोगाच्या बैठकीत सक्रिय भाग घेणे.
- ब) विपी विषयक बाबीवर लक्ष ठेवणे.
- क) आयोगास विषयसंविषयक नस्ता देणे.
- ड) पौसांवर आणि अत्याचर निवारण अधिनियमांचालील प्रलीबित प्रकरणाच्या स्थितीधर लक्ष ठेवणे.
- इ) अनुसूचित जाती / जमाती यांची विकास विषयक माहिती आयोग आणि शासन यांना संवगत करणे.

४) सदस्य (सेवा)

- अ) अनुसूचित जाती / जमाती यांच्या सेवा विषयक बाबीबदल तप्रारी स्विकारणे.
- ब) उत्तरांनन / भरती, शिक्षण क्षेत्रातील प्रवेश, निवडणुक विषयक बाबी यांच्या उपायांचा धोरणांच्या उमतवजावीच आढावा घेणे.
- क) आयोगांचा धोरण अंपलबजावणीबाबत आयोगाला उपाययोजना सूचविणे.

- ५) सदर (साधाजिक आर्थिक विकास) :
- अ) अनुसूचित जाती जपातीबाबत संवेदन
 - ब) अनुसूचित मधून जाती / जपाती टोगळण्यात शिफारशी करणे.
 - क) अनुसूचित जाती / जपातीतील कुटुंबाचा साधाजिक आर्थिक विकासासाठी उपायोजन सूचिपि.
 - ड) अनुभूचित जाती / जपाती संबंधीत साधाजिक आर्थिक विकासाच्या विद्यमान योजनाच्या कांमलवाचणीचे प्रूत्यापान करणे.
- ६) सदस्य (पी.सी.आर. व अत्याचार निवारण) :
- अ) राज्यातील पी.सी.आर.व अत्याचार संबंधात प्रकल्पांचा आढळावा घेणे.
 - ब) अत्याचारास्त व्यवस्था / कुटुंबांना टेण्यात याच्या कामावर लक्ष ठेवणे.
 - क) जिल्हा व्हिनीलन्स अंड कंट्रोल कमिटीच्या प्रातीचा आढळावा घेणे.
 - ड) अत्याचार धडलेल्यातिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिणे.
 - इ) अत्याचारास्त व्यवस्था याच्या पुनर्वसनावाबत उत्ताय योजना सूचित करणे.
 - फ) संशोधन लाग्या मूल्यापान करणे.